

EASY FINCORP LIMITED

Regd. Off: 2nd Floor, Spencer Building, Near Bhatia Hospital, 30 Forjeet Street,
Grant Road (West), Mumbai – 400 036
Tel: 022-66886200 Email: easyfincorpltd@gmail.com website: www.easyfincorp.com
CIN: L65920MH1984PLC118029

29th September, 2022

The General Manager
Department of Corporate Services
BSE Ltd.
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P.J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400001

Dear Sir,

Scrip Code No. 511074
Company Code No. – 1724

Sub: Publication of Postal Ballot Notice

Further to our intimation dated 20th September, 2022, please find enclosed copies of newspaper publication as published on 28th September, 2022 in Business Standard (English edition) and Mumbai Lakshdeep (Marathi edition).

You are requested to take the above information on record.

Thanking you,
Yours faithfully,

For **Easy Fincorp Limited**

Atul Lakhotia
Director
DIN: 00442901

Encl: as above

PUBLIC NOTICE

Notice is given to the public that my client **MR. SHASHIKANT CHANDRAKANT RANE & MRS. SAKSHI SHASHIKANT** are owner of Flat No. A-504, on the fifth floor, A wing, Dnyandeep Darshan C. H. S. Ltd. Plot No. 18, Sector-7, Airoli, Navi Mumbai-400 708 has been reported lost/misplaced Original Agreement for sale which is executed between Mr. L.Y Chavan and Mrs. Sushma Vijay Bane (previous owner) relating to the said Flat in the said Society. Owner also file NC no. 2190/2022 in Rabale police station on dated 27/09/2022. Therefore any persons who having any claim by way of inheritance, sale mortgage, charge or lien etc of any kind on the above flat should inform the same with documentary proof within fifteen days of the publication of this notice to undersigned office Thereafter no claim will be entertained.

Adv. Vishwas C Gangurde
AL-5/771, Sec-16, Airoli,
Navi Mumbai-4000708. Mob. 97208734552

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Viral Honsraj Gala & Piyush Honsraj Gala have decided to sell the said commercial property situated at 101,102,103 Anmol Mansion CHS Ltd, Govind Bachaji Rd, Thane (W) 400601. CTS 57, Tikko no.12 (punch pokhdi) free from all encumbrances.

Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said commercial premises is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to abovementioned address within fourteen days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived.

PUBLIC NOTICE

I, Shri Rahul Shrikrishna Dharap residing at A1, Shrikrishna Nagar, Gunge, Taluka Karjat, Dist. Raigad, Age Adult Indian inhabitant, giving information to all concerned & public at large, that in civil appeal No. 479/2019 pending before the Hon'ble district judge parvel, my name is recorded as legal heir of late Usha Shrikrishna Dharap. I am therefore now one of the appellants in the above said matter & any other matters connected with the same. The properties under this dispute are survey No. 191, 19/2 and Survey No 20/1, 20/2 of village Takve, Taluka Karjat Dist Raigad. This is for the information of public in general & concerned persons in particular

Sd/-
Rahul Shrikrishna Dharap
A1, Shrikrishna Nagar
Gunge, Taluka Karjat, Dist : Raigad
28 Sept. 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public and all concerned that we are investigating the title on behalf of our client **Mr. Kiran Kalwari**, in respect of Room No. A-15, in 'Charkop 1 Antarbharti CHS, (Adm. 25.00 Sq.ft), Plot No. 605, RSC-54, Sector No. 6, Charkop, Kandivali West, Mumbai-400 067 District- Mumbai Suburban.

MHADDA Authority had allotted Room No. A-15 to Mr. Rajendra P. Shinde vide an Allotment Letter. The said allotment letter and possession letter issued by MHADA are lost.

All the further transactions i.e. from Mr. Rajendra P. Shinde to Mr. Narayan Sawant; and from Mr. Narayan Sawant to Mr. Ramal P. Pardeshi were executed only by Power of Attorney and notarized agreement. Mr. Ramal P. Pardeshi sold the room to Mr. Kiran Kalwari through a Registered Sale agreement dt. 28.08.2008. As per society's record, the flat was transferred from Mr. Rajendra P. Shinde to Mr. Kiran Kalwari. MHADA also transferred the said tenement from Mr. Rajendra P. Shinde to Mr. Kiran Kalwari.

My clients are in possession of the flat since 2008. They are the bonafide owners of the flat, though MHADA and the Society have not recognized the previous owners of the flat in their records.

Any person claiming any right, title, or any claim in the said Flat by way of its ownership, purchase, transfer, mortgage, gift, or otherwise in any manner whatsoever, shall intimate us such specific objection in writing alongwith sufficient documentary evidence of such claim at the below mentioned address within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that no such claim is in existence and in the event without any further reference or notice and in that event such claim, if any, shall be deemed as waived, which please note.

Ms. Neelam Erande
Advocates High Court
R/o. 37, Shivdarshan CHS Ltd., Mohili Village, Panerawadi, Sakinaka, Ghatkopar W, Mumbai-400072. Mob. 7738124001

CAPRI GLOBAL

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED
CIN No.: L65921MH1994PLC173469
Regd. Office: 502, Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013. Tel: +91 22 43548100; Fax: +91 22 40888160
Website: www.caprionline.in

NOTICE is hereby given that the Company would be closing the branch at the following location:

Sr. No.	Name of Branch	Address	Date of Closing	Purpose	Arrangements being made to service the depositors/customers
1	Thane	Office no 225, 2ND FLOOR, A-wing, Lodha Supremus 2, Near new Passport office, Wagale Estate, road no 22, Thane - 400 604, Maharashtra	30.12.2022	Shifting to other location in the same city	The Company is in the process of finalising the new location

Date: September 27, 2022
Place: Mumbai
for Capri Global Capital Limited
(Yashesh Bhatt)
Company Secretary

Canara Bank Kandivali (East) Branch Ganpati Tower, Dattani Park Marg, Thakur Village, Kandivali (East), Mumbai- 400101

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Original Agreement for Sale dated 26/05/2005 executed between M/s. RNA Builders (N.G.) Builder and Mrs. Nancy Felicia Rodrigues for the property being Flat No.604, 6th Floor, No.1B, N.G. Society, Phase-1, CHS Ltd, Thakur Village, Kandivali East Mumbai 400101, has been lost/misplaced and is not traceable. A report of the same has been filed with the Kandivali East Mumbai Police Station. Finder of the said document may please contact the undersigned.

All persons are hereby informed not to deal or enter into any transaction with anyone on the basis of the above mentioned document. If anyone has already entered into any transaction or is in the process of entering into any transaction, kindly inform the undersigned within 7 days from the date of this notice.
Date: 25/09/2022
Place: CANARABANK, Kandivali East Mumbai 400101.
Mobile: 8014455555
Email: cb2663@canarabank.com

PUBLIC NOTICE

Public is hereby informed that my client **MR. MOHAMMED YUSUF MUSIBAT ALI SHAIKH**, (Pan No. AXWPS9953R) intends to purchase Commercial OFFICE premises at UNIT No. 219, admeasuring 633.24 Sq. Ft. Carpet (equivalent to 58.83 Sq. Mtrs.), situated on 2nd Floor, in the Building known as "TRADE CENTRE CO-OP. SOCIETY LIMITED" at Bandra Kuria Complex, "G" Block, Bandra (East), Mumbai - 400 051, on the plot bearing C.T.S. No. 4207(Part) of Village - KOLEKALYAN, Taluka - ANDHERI, in the Registration District of MUMBAI SUBURBAN from **SHETH NIKUNJ (HUF), having Pancard No. AAJHS1741P**, through its Karta & Manager **MR. SHETH NIKUNJ** and he had purchased the said OFFICE UNIT No. 219 from M/s. PAMM ADVERTISING AND MARKETING, through its partner MR. SUNIL CHHABRA as per Registered Agreement for Sale dated 22nd day of October 2018 vide Registration No. BDR-4-10426-2018 dated 31/07/2018, and he had purchased the said OFFICE UNIT No. 219 from MR. INDERJIT BHATIA & MR. PRASHANT BHATIA as per Registered Sale-Deed dated 16th day of November 2009 vide Registration No. BDR-9-10792-2009 dated 16/11/2009, and they had jointly purchased the said OFFICE UNIT No. 219 from Builder/Developer M/s. WADHWA CONSTRUCTIONS as per Registered Agreement for Sale dated 26th day of September 2007 vide registration No. BDR-15-7750-2007 dated 26/09/2007. In case any person or persons has/have any rights, title, interest, claim of whatsoever nature by way of sale, gift, lease, heirship, possession or by any other nature in respect of aforesaid OFFICE UNIT No. 219, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date hereof, failing which it shall be construed that, such claim is waived abandoned.

Sd/- Adv. Husnaara Munshi
Advocate High Court, Mumbai.
Address : 215/4, Ghausiya Nagar CHS Ltd., Nari Seva Sadan Road, Narayan Nagar, Ghatkopar (West), Mumbai-400086. Mobile No. +91-8369216241 / +91-9320229797 E-Mail. adv.husnaara@yahoo.com

AHMEDNAGAR MUNICIPAL CORPORATION
Additional Carpet area Index Premium Year 2022-23
E-Tender Notice No. 629 Year 2022-23 Tender ID No - 838063-1
E Tender Notice No. 629 for 2022-23 has been published on the Government's website
<http://mahaatenders.gov.in> for online bidding through e - tender system.
However, it should be noted by those concerned.
City Engineer
Ahmednagar Municipal Corporation

KIRLOSkar BROTHERS LIMITED
Regd. & Head Office: Udyog Bhawan, Tilak Road, Pune - 411002
NOTICE
Notice is hereby given that the Share Certificate No. 1983 For 180 fully paid up Equity Shares of Rs. 2/- each of this company bearing Distinctive Nos. 1364019 to 1364198 Respectively standing in the names of Suryakant T. Shah and Hemlata S. Shah has/have been reported to be lost or mislaid. Any claim relating to this/these share certificate/s should be notified within Fifteen days from the date of publication of this NOTICE to the Registered Office of the Company. Otherwise duplicate share Certificate/s in respect of lostshare certificate/s will be issued to the above-mentioned Owner/s and no claim will be entertained thereafter.

PUBLIC NOTICE
Mr. Janardan Shankar Tulaskar, a joint member of the NEW SARASWATI Co-Operative Housing Society Limited, having address at Asha Nagar, Kandivali East, Mumbai-400101, and holding Flat No.202, in building No.4-C, Sagar, of the society, died on 22/10/2021, without making any nomination. **Mrs. Prabha Janardan Tulaskar** has made an application for transfer of the shares of the deceased member to her name.
The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
for and on behalf of NEW SARASWATI CHS Ltd.
Sd/- Hon. Secretary

PUBLIC NOTICE
Mr. Abdul Hamid Khan a Member of the Sanskruti 18-21 Co-op. Housing Society having address at Asha Nagar 90th, Road Opp St. Lawrence High School Thakur Complex Kandivali (E) Mumbai 400101 and holding Shop No.13 in the building of the society, died on 27/08/2021 without making any nomination.
The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the secretary of the society (contact person: Mr. Ramesh Singh Mob: 9004311147 , between 10.00 A. M. to 05.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
Sd/- Honorary Secretary
Sanskruti 18-21 Co.op. Housing Society

PUBLIC NOTICE
Mr. Lalitkumar Vallabh Kamat, a jt. Member of Mantri park Co-op. Hsg. Soc. Ltd. having address at CTS No.627-D, Dindoshi, Film City Road, Ghatkopar (E), Mumbai-400 085, and holding flat No.1202 in Lavender Bldg. of the society, died on 24.11.2021 without making any nomination.
The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector(s) to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society between 11 a.m. and 6 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
Place: Mumbai
Date: 28/09/2022
For and on behalf of the Mantri Park Co-op. Hsg. Soc. Ltd.
Sd/- Hon. Secretary

AHMEDNAGAR MUNICIPAL CORPORATION
Under Improvements in Drawing Year 2022-23
E-Tender Notice No. 627 Year 2022-23 Tender ID No - 837355-1
E Tender Notice No. 627 for 2022-23 has been published on the Government's website
<http://mahaatenders.gov.in> for online bidding through e - tender system.
However, it should be noted by those concerned.
City Engineer
Ahmednagar Municipal Corporation

पंजाब नैशुनल बैंक Punjab National Bank
TREASURY DIVISION HEAD OFFICE
Bandra Kuria Complex, Mumbai
Email id : Treasuryrecovery@pnbc.co.in, Tel: 022-6531023
PUBLIC NOTICE FOR SALE OF SHARES OF M/S ORISSA MANGANESE & MINERALS LIMITED
Punjab National Bank, a body corporate constituted under the Banking Companies Acquisition and Transfer of Undertakings) Act V of 1970, having its Corporate Office at Plot No 04, Sector-10, Dwaraka, Delhi- 110075 and inter alia its Treasury Division situated at C-9, G-Block, Bandra Kuria Complex, Mumbai-400051, through this Public Notice, is hereby inviting the Sealed Quotations from the general public for purchase of 8,75,103 equity shares of M/s Orissa Manganese & Minerals Limited as held by PUNJAB NATIONAL BANK.
M/s Orissa Manganese & Minerals Limited, is a Private limited company incorporated as per the provision of Company Act, 2013, having its Registered Office at IPOL House, 3rd Floor, Annex Building, Janpath, Bhubaneswar, Khordha, Orissa-751022 & is engaged in the business of exploration, development, mining and processing of mineral assets like iron ore and manganese, hereinafter to be referred to as "the Company".
Punjab National Bank, being rightful owner of 8,75,103 equity shares of M/s Orissa Manganese & Minerals Limited, proposes to sell the entire lot of 8,75,103 number of the equity shares of the M/s Orissa Manganese & Minerals Limited through this process by inviting quotation form general Public, as the shares of the company are not being traded through the Stock Exchanges.
The bids in this regard to be submitted by way of a Sealed Quotations, to the bank at its Office at Treasury Division, 6th Floor, C-9, G-Block, Bandra Kuria Complex, Mumbai, on or before the 30th October 2022, 5:00 P.M. Further details in this regard may be obtained from the aforesaid Office during the working hours.
Details of the Shares:
> 8,75,103 equity shares of M/s Orissa Manganese & Minerals Limited
Bank reserves its right to accept or reject any offer without assigning any reason whatsoever.
Date: 27.09.2022
Place : Mumbai
For PUNJAB NATIONAL BANK
(Kiran Kumar Tarania)
General Manager
Phone No:022-26723676

Get insights from wherever you are
The ALL-NEW Business Standard App
Making Devices Smart, Insight Out.
Our all-new app brings a new level of ease in accessing what matters to you the most, from wherever you are. Your favourite columns, stock market updates, editorials, analysis and more! It's the same insightful business journalism you expect from us, with rich and intuitive features to enhance your reading experience.
The Business Standard Morning show
New episodes at 8am, Monday to Friday
Daily market insights
Get detailed analysis and updates on the share market
Go offline
Online. Offline. Anytime. Stay connected, always
Dark mode
Introducing dark mode for easy reading
Read to me
Listen on the move
Quick reads
For when you don't have time
Download now from bit.ly/BS_app

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY
SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED TO THE M/S. SWAGAT HOUSING FINANCE COMPANY LIMITED UNDER SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002
Whereas, the Authorized Officer of M/S. SWAGAT HOUSING FINANCE COMPANY LIMITED has taken possession of the following property pursuant to the notice issued under Section 13(2) of the SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 in the following loan account with right to sell for realization of dues of M/S. SWAGAT HOUSING FINANCE COMPANY LIMITED, plus interest as detailed hereunder and whereas consequent upon failure to pay the dues, the undersigned in exercise of power conferred under section 14 of the said Act propose to realize the dues by sale of the said property. The sale will be done by undersigned through public-auction.
Name of the Account : 1. Mr. Laxman Sheena Kotian (Borrower) and 2. Mrs. Mookambika Kotian (Co-Borrower)
Date Of NPFA : 25th March, 2021
Date of Demand Notice : 26.03.2021
Dues claimed in Demand Notice : Rs. 21,71,193/- (Twenty One Lakhs Seventy One Thousand One Hundred and Ninety Three Rupees)
Date of Physical Possession : 24.09.2022
Present Outstanding : Rs. 23,77,853/-with further interest thereon
DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY
Flat No. B-205, 2nd Floor, admeasuring 565 Sq. ft. i.e. 52.50 sq.mtr Build up area in building known as New Manish Co-operative Housing Society Limited, situated in Naaghar Road, Bhyandar (East), Tal & Dist-Thane-401105 constructed on land N.A.Land bearing Old Survey No. 99, New Survey No. 61, Hissa No. 6 & 4 (Part), Situated At Revenue Village Khari of Bhyandar, Taluka and District – Thane.
Date & Time of public-auction : 28.10.2022 at 11.30 am to 01.30 pm
Reserve Price : Rs 25,00,000/- (Twenty Five Lakhs Rupees Only)
Earnest Money Deposit : 10% of Reserve Price
Bid increase amount : Rs. 10,00,00/- Auto extension of five minutes each
Inspection Date & Time : 11.10.2022 at 11.00 a.m. to 5.00 p.m.
Known Encumbrances if any : NIL
Place of Auction : A/1207, Iaram Center, Opp. Platform No. 6, Near Andheri Railway Station, Andheri West, Mumbai-400058
Contact Details : 022-2624856/306/302 Mobile No-9820601894
Contact Person : Mr. Abhay Ubale, Mobile No-8779107670, 9820601894
Email-id : info@shfc.in, abhay.ubale@shfc.in
Place : Mumbai
Date : 28/09/2022
Sd/- Authorised Officer

Easy Fincorp Limited
CIN: L65920MH1984PLC118029
Regd. Office : 2nd Floor, Spencer Building, Near Bhatia Hospital, 30 Forjeet Street, Grant Road (West), Mumbai – 400 036. Tel. No.: 022-66886200
Website: www.easycorp.com | Email: easycorppltd@gmail.com
POSTAL BALLOT NOTICE
NOTICE is hereby given that the Postal Ballot notice dated 20th September, 2022 to transact the business relating to Shifting of Registered Office of the Company from the State of Maharashtra to the State of West Bengal and consequent amendments to the Memorandum of Association of the Company has been e-mailed to the members on 26th September, 2022.
In compliance with the MCA Circulars, Regulation 44 of the Listing Regulations and the provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Company Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Rules as amended from time to time and Secretarial Standard - 2 on General Meetings, this Postal Ballot Notice is being sent through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Depositories or the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA). The Company has provided remote e-voting facility to its Members to cast their vote electronically. The instructions for remote e-voting are appended to the Postal Ballot Notice.
Please note that there will be no dispatch of physical copies of the Notice or Postal Ballot Forms to the Members of the Company and no physical ballot forms will be accepted.
The voting right of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, being 23rd September, 2022.
Remote E-voting for the business to be transacted as set out in the Postal Ballot Notice shall commence from Wednesday, 28th September, 2022 from 09:00 A.M. onwards and ends on 27th October, 2022 at 5:00 PM.
Remote e-voting will be blocked by NSDL immediately thereafter and will not be allowed beyond the said date and time.
The results of the voting by Postal Ballot (through remote e-voting process) along with the Scrutinizer's report will be announced by the Director authorised by Board on or before 28th October, 2022.
Person responsible to address the queries or grievances connected with the voting by Postal Ballot including voting by electronic means, if any:
The Company Secretary, 2nd Floor, Spencer Building, Near Bhatia Hospital, 30 Forjeet Street, Grant Road, West Mumbai - 400 036 : Contact No: 033:66521000: Email easycorppltd@gmail.com
By order of the Board of Directors
For Easy Fincorp Limited
Giriraj Ratan Kothari
Company Secretary
Date: 27th September, 2022
Place: Kolkata

FORM G
MODIFICATION IN INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(to be read with Form G dated 24.08.2021)
(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016
FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE RESOLUTION APPLICANTS FOR RAIGARH CHAMPA RAIL INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED
RELEVANT PARTICULARS
1. Name of the corporate debtor | Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited
2. Date of Incorporation of Corporate Debtor | 14th May, 2009
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered | Registrar of Companies, Hyderabad
4. Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor | U60300TG2009PTC063665
5. Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor | 8-2-293/82/A431A, Road No. 22, Jubilee Hills, Hyderabad, Telangana 500033 N
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor | 01st January 2021
7. Date of invitation of expression of interest | Modification on 28th September 2022 (initially published on 17th March 2021 followed by amendment on 09th April 2021, 24th April 2021, 31st May 2021, 15th June 2021, 30th July 2021, 5th August 2021, 24th August 2021, 18th October 2021, 3rd November 2021, 18th November 2021, 18th December 2021, 18th January 2022, 1st February 2022, 16th February 2022, 17th March 2022, 28th April 2022, 31st May 2022, 28th June 2022, 29th July 2022, 28th August 2022)
8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at | Eligible Resolution Applicants were identified in accordance with Detailed Invitation for Expression of Interest dated 24th August, 2021.
9. Norms of ineligibility applicable under section 29A are available at: | Norms of ineligibility were as referred to in Detailed Invitation for Expression of Interest.
10. Last date for receipt of expression of interest | The last date was on 8th September 2021. No further extensions provided.
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants | Issued on 13th September 2021
12. Last date for submission of objections to provisional list | 18th September 2021
13. Date of issue of final list of prospective resolution applicants | Issued on 28th September 2021
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants | Issued on 18th September 2021 to Eligible Resolution Applicants.
15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information | Manner was as specified in Detailed Invitation for Expression of Interest. The Eligible Resolution Applicants have been provided with relevant information.
16. Last date for submission of resolution plans | 28th October 2022 (As extended from earlier date of 28th September 2022) (subject to permissible extensions)
17. Manner of submitting resolution plans to resolution professional | Only those resolution applicants whose name was identified in final list of prospective resolution applicants pursuant to Form G dated 24.08.2021 can submit resolution plan in manner laid down in the Request for Resolution Plan (RFRP).
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval | 16th November, 2022 (subject to permissible extensions)
19. Name and registration number of the resolution professional | Mr. V Venkatachalam
Registration Number: IBBI/IPA-02/PP-NO.02672017-181/0780
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board | Mr. V Venkatachalam
Address: No. 12-13-205, Street No. 2, Tamaka, Secunderabad - 500017
Email ID: vaaranasivkhalam@gmail.com
21. Address and email to be used for correspondence with the resolution professional | No. 12-13-205, Street No. 2, Tamaka, Secunderabad - 500017
Email: ip.rcnp@ibcprofessionalsolutions.com
22. Further Details are available at or with | Further details available at following weblink: <http://www.ksk.co.in/RCRIPL>
23. Date of publication of Form G | 28th September 2022
Date: 28/09/2022
Place: Hyderabad
Sd/- V. Venkatachalam
Resolution Professional of Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited

NOTICE
Shri Krishna Tankali a Member of the Mahim Makarand Cooperative Housing Society Ltd. having address at 114 S. V. S. Marg, Mahim Mumbai- 400016 and holding flat/tenement No. 26 in Shephali B building of the society, died on 13.08.2022.
The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The Claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society between 11 A.M. to 4 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
For and on behalf of The Mahim Makarand Co-op. Housing Society Ltd.
Sd/- Hon. Secretary
Place: Mumbai
Date: 26 September 2022

KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED Multi State Bank Since 1973
Registered Office : 1st Floor, Harbour Crest, Magzaon T.T., Mumbai 400010. | Phone : 23723753, 2372989, 23729970, 23729971, 23734202, 23734311. Fax : 23748589 | E : kmccob@vsnl.net | W : www.kokanbank.net
POSSESSION NOTICE
Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 14.07.2022 calling upon **1)Mr. Mukhtar Alam Shaikh - Borrower/Mortgagor, 2) Mr.Amjad Ali Khan -Surety, 3) Mrs. Dodia Madhuri Dineshchandra - Surety, 4) Mrs. Shaikh Ashiya Mukhtar Alam - Surety, 5) Mr. Sohil Abubakar Batilwala - Surety** to repay an amount of **Rs.50,37,455/- (Rupees Fifty Lacs Thirty Seven Thousand Four Hundred Fifty Five)** towards loan account bearing no.8071/8674 as on 14.07.2022 along with future interest @ 14% p.a. and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice against you.
The Borrower, Mortgagor, Sureties having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, Mortgagor, Sureties, and Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rule on this **26th day of September of the year 2022**.
The Borrower, Mortgagor, Sureties in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kokan Mer.Co-op Bank Ltd for **Rs.50,10,760/- (Rupees Fifty Lacs Ten Thousand Seven Hundred Sixty only)** towards loan account bearing no. 8071/8674 as on 27.09.2022 along with future interest @ 14% p.a. and other charges thereon.
Description of property
Flat No.G-3, Leslee Villa, Sr.No.39, 39/A, Pali Village, Bandra(W), Mumbai - 400050, adm.400 sq.ft. (B.U.) CTS No.F/544 & F/545 at Pali Village, Bandra Mumbai and Mumbai Suburban.
STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (6).
The Borrower, Mortgagor, and Sureties are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with interest up to date and ancillary expenses from 30 days from today failing which the property will be put up for sale /sold and balance dues if any will be recovered with interest and cost.
PLACE : MUMBAI
DATE : 28.09.2022
For/Kokan Mer.Co-op Bank Ltd
s/d Authorised Officer

